

AWL/SEC/SE/2021-22

21st July, 2021

BSE LTD.
Phiroze Jeejeebhoy Towers,
01st Floor, Dalal Street,
Fort,
Mumbai - 400 023.
Company Scrip Code: 517041

NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.
Exchange Plaza, C - 1, Block G,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.
Company Scrip Code: ADORWELD

Dear Sir / Madam,

Sub: **Submission of copies of newspaper publication under Regulation 47 (1) of SEBI
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Pursuant to the provisions of Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisements, containing Notice of the 68th Annual General Meeting of our Company for FY 2020-21 scheduled to be held on Thursday, 12th August, 2021 at 11:00 am (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), for approving the Audited Financial Results (Standalone & Consolidated) of our Company for the financial year ended 31st March, 2021, amongst other things, published by the Company in the following Newspapers:-


- Business Standard (English)
- Mumbai Sakal (Marathi)

We hereby request you to take this on your record and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours Sincerely,

For ADOR WELDING LIMITED



VINAYAK M. BHIDE

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: As above



ADOR WELDING LIMITED

Regd. & Corporate Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001 - 16, Maharashtra, India.

+91 22 6623 9300 | www.adorwelding.com | CIN: L70100MH1951PLC008647

☎ 1800 233 1071 | ✉ care@adorians.com | 📞 +91 20 40706000

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,
MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051

Application No. 70 of 2021
Chairman/ Secretary
Vasudev Apartment Co-op Hsg Society Ltd,
48 Parsi Panchayat Road
Opp. Sona Udyog Andheri (East) Mumbai 69 **Applicant**

Versus
1. M/S Aarjay Associates
Churchgate House,
32/34, Veer Nariman Road
Mumbai 23
2) Udayraj Vasuder Mishir
(Deceased)

Legal heirs:
j) Brijkumar Udayraj
k) Ramkrishna Udayraj
l) Shooma Anil Kumar Mishra
Address for A to C

Bhangawa Kee Chungi
Anil Old Agency,
Shivnath Bhavan,
Pratapgarh (UP) 230001

m) Anurag Anil Mishra
B-2, 702 Mahindra Vivante
Screen Road, Andheri East
Mumbai- 400093

e) Shidharth Anil Mishra
4 Vasudev Nagar, 1st floor
P.P.Road, Andheri East
Mumbai 400069

f) Sudha Shukla
W/o Mithilesh Kumar Shukla
Charni (Ramdaipur),
Jangal Ramnagar
Amothi (UP-227)

g) Pushpa Dubey
Shivjo Puram Ballipur
Pratapgarh (UP) 230001

h) Neeraja Tripathi
W/o Vineet Tripathi
394 Aparjita Campus
P.O. Sanari Jamshedpur
Jharkhand 831011

3) Radheshyam Shrinarayan
Mishir
48 Mishrakunj P.P. Road
Andheri East, Mumbai
400069

4) Harinarayan Shivnath Mishir
(Deceased)

Legal Heirs
f) Dwarka Prasad Mishir
4 Vasudev Nagar 1st floor
P.P.Road, Andheri East
Mumbai 400069

g) Mahendra Pratap Mishra
h) Sharad Chandra Mishra
i) Anand Kumar Mishra
j) Vinod Kumar Mishra

Address for b to e
Shivnath Bhangawa Kee
Chungi
Pratapgarh UP 230001

5) Rameshkumar Vasudev
Mishir (Deceased)

Legal heirs
d) Kaushalya Ramesh Mishir
e) Kaushalkishor Ramesh
Mishir

f) Narendradev Ramesh Mishir
(Deceased)

6) Kamaladevi Gayaprasad
Mishir (Deceased)

7) Pramodkumar Gayaprasad
Mishra

8) Manish Gayaprasad Mishra
9) Abha Prabhatchandra
Tripathi

Address for 7,8,9
48 Parsi Panchayat Road,
Sona Udyog Andheri East,
Mumbai 400069

Legal Heirs
n) Brijkumar Udayraj
o) Ramkrishna Udayraj
p) Shooma Anil Kumar Mishra

Address for A to C
Bhangawa Kee Chungi
Anil Old Agency,
Shivnath Bhavan,
Pratapgarh (UP) 230001

q) Anurag Anil Mishra
B-2, 702 Mahindra Vivante
Screen Road, Andheri East
Mumbai- 400093

r) Shidharth Anil Mishra
4 Vasudev Nagar, 1st floor
P.P.Road, Andheri East

PUBLIC NOTICE
1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land admeasuring 3328 sq meters bearing CTS NO. 142/1 to 38 of village Mogara Andheri in Mumbai Suburban District in favour of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on 26/07/2021 at 3.00 p.m.

4) The Promoter / opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative 26/07/2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear of file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order,
For District Deputy Registrar,
Co-operative Societies,
Mumbai City (3),
Competent Authority u/s
5A of the MOFA 1963

ador **ADOR WELDING LIMITED**
Registered Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400011-16, Maharashtra, India.
Tel: +91 22 66239300 / 22842525 | Fax: +91 22 22873083
E-mail: investor@adorians.com | Web: www.adorwelding.com
CIN: L70100MH1951PLC008647

NOTICE

Notice is hereby given that the Sixty Eight (68th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Thursday, 12th August, 2021 at 11:00 a.m.** IST, to transact the ordinary and special business as stated in the Notice, without physical presence of the Members at a common venue.

The Notice along with the 68th Annual Report was dispatched on Saturday, 17th July, 2021. In line with the Circulars, issued by MCA and SEBI, the notice of the 68th AGM along with the Annual Report for FY 2020-21 has been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses were registered with the Company / Depositories / RTA.

The instructions for joining AGM are provided in detail in the said Notice conveying the 68th AGM. Members participating through VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the 68th AGM and the Annual Report is uploaded on the website of the Company: <https://www.adorwelding.com/> and on the websites of the Stock Exchanges viz. <https://www.bseindia.com/> and <https://www.nseindia.com/>. A copy of the AGM Notice is also available on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at <https://www.evoting.nsdl.com/>. The shareholders can also write to the Company at investor@adorians.com to avail a copy of the Notice of the 68th AGM alongwith its Annual Report and the same will be provided to them electronically.

E-voting: Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is offering e-voting facility (remote e-voting as well as e-voting at AGM) to its Members to cast their votes electronically, on all the resolutions set forth in the Notice of the 68th AGM, through the services provided by NSDL.

Instructions for E-voting:

- The remote e-voting period shall commence on **Monday, 09th August, 2021 (at 09:00 am IST)** and end on **Wednesday, 11th August, 2021 (at 05:00 pm IST)**. The remote e-voting module shall be disabled thereafter.
- The **Cut-off date** for determining the eligibility of Members for remote e-voting and e-voting at the AGM is **Thursday, 05th August, 2021**. A person whose name is recorded in the list of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date i.e., Thursday, 05th August, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or at investorservices@adorians.com.
- Members may participate in the 68th AGM even after exercising their right to vote through remote e-voting, but shall not be entitled to vote again in the AGM.
- The manner / instructions of / for e-voting have been set out in the Notice convening the 68th AGM for shareholders, who hold shares in demat / physical mode as well as for shareholders who have not registered their e-mail addresses.

Those Members who are holding shares in the physical form and whose e-mail addresses are still not registered with the Company, may register the same by sending a request e-mail on investorservices@adorians.com or mt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in demat form are requested to update their e-mail addresses with their Depository Participant.

The results of the remote e-voting and e-votes cast at the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The Results, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website and also on the website of NSDL immediately after its declaration, and also shall be communicated to the Stock Exchanges, where the Company's shares are listed, viz. BSE Ltd. and the National Stock Exchange (NSE) of India Ltd. Any queries / grievances regarding e-voting can be addressed to Ms. Sarita Mote, Assistant Manager - NSDL, email: evoting@nsdl.co.in. Tel: 1800-1020-990 / 1800-224-430. **By the Order of the Board**
Place: Mumbai Vinayak. M. Bhide
Date: 20th July, 2021 **Company Secretary**

PUBLIC NOTICE

This is hereby informed that post demise of Rammiklal Maneklal Shah and Leena Rammiklal Shah, the three legal heirs are Jalesh Shah, Ushir Shah and Neha Shah. However, post demise of Leena Shah and Ushir Shah and by virtue of a Deed of Family Arrangement Jajja Ushir Shah and Jugai Ushir Shah became "the owners" in respect of the flat - 27/C, Amar Niwas, Gautam Jyoti Co-operative Housing Society Ltd., 175/189 Raja Rammohan Roy Road, Prarthana Samaj, Mumbai 400004, referred as the "Said Flat" and their names were duly registered. The owners of the said flat have entered into an agreement for sale of the said flat. If anybody has any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she may contact the undersigned with the documentary proof sustaining the objections/claims/details of dispute within fourteen (14) days from the date of publication, failing which, the owners will proceed to complete the sale transaction. Thereafter, no claims/objections/disputes will be entertained.

Anand V. Upadhyay (Advocate)
52, 1st Floor, office No - 1 & 2
Marine Street, Mumbai 400 002.
Email - advananupadhyaya@yahoo.in
Contact No. - 8655115511/9867437732

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, a original Agreement dated 24/08/2005 executed between Birta Industries Group Charity Trust and BCI International Ltd., b. original Agreement dated 20/10/2006 executed between BCI International Ltd., and Mrs. Sunita Haiwan & c. original Rectification Deed dated 28/12/2006 executed between BCI International Ltd., and Mrs. Sunita Haiwan along with all three stamp duty & registration receipts pertaining to Office premises No.201, Bldg. No. C' Anish Tower, 140, Senapati Bapat Marg, Mumbai, CTS No.1/439, Mahim Division of Mumbai City, are lost/misplaced and the same is not in the possession of the present owners Prakash Manohar Chavan & Adil Prakash Chavan. Any other person/s having any claim whatsoever in, to or on the above said document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim. Dated on this 21st day of July 2021 at Mumbai

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101
Cell: 9892278129/9619115212/9819502415

Astec LifeSciences Limited

Registered Office: "Godrej One", 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vilepari (East), Mumbai - 400 079, Maharashtra
Tel. No.: 022-2518 8010, Fax: 022-226 18289,
Website: www.astecs.com
E-mail: astecinvestors@godrejastec.com
Corporate Identity Number (CIN): L59999MH1994PLC078236

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE IS HEREBY GIVEN THAT a Meeting of the Board of Directors of Astec LifeSciences Limited ("the Company") is scheduled to be held on **Wednesday, 28th July, 2021, inter alia**, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2021 (subject to limited review by the Statutory Auditors of the Company), after these results are reviewed by the Audit Committee.

This notice is also made available on the website of the Company (www.astecs.com) and on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), the Stock Exchanges where the shares of the Company are listed. Pursuant to the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 ("PIT Regulations") and the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading ("the Code"), the Trading Window for dealing in the securities of the Company is closed with effect from Thursday, 1st July, 2021 to Friday, 30th July, 2021 (both days inclusive), for all the Directors and Designated Persons of the Company and their immediate relatives as defined in the PIT Regulations and the Code, for the purpose of approval of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2021.

For Astec LifeSciences Limited
Sd/-
Tejashree Pradhan
Company Secretary
& Compliance Officer
Place: Mumbai
Date: 21st July, 2021

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act), read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (formerly known as India India Infoline Housing Finance Ltd.), has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the borrower(s), to pay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the borrower(s), to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-

Name of the Borrower (s) / Guarantor (s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Suryanath Ramkhalavan Gautam, Mrs. Asha Suryanath Gautam, (Prospect No. 899070)	16-July-2021 Rs.18,12,050/- (Rupees Eighteen Lakh Twelve Thousand Fifty Only)	All that piece and parcel of the property being Flat No 501, 5th Floor, Super Built Up Area measuring 587 Sq Ft., Penta 2, Pentagon Enclave, Aangan, Thane, 421001, Maharashtra, India

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For further details please contact Authorised Officer at Branch Office - IIFL Home, Sun Infratech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagale Estate, Thane - 400004/Or Corporate Office : IIFL Tower, Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV Gurugram, Haryana.
Place: Thane Date: 21-07-2021
Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)



CIN - L24110MH1981PLC024742
Village Kumbhivali, Savroli Kharpada Road, Khalapur-410202, Dist: Raigad (Maharashtra)
Website: www.mangalamorganics.com; Email: info@mangalamorganics.com


EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE, 2021

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended
		30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021
		unaudited	unaudited	unaudited	unaudited	unaudited	unaudited
1	Total Income from operations (net)	10,596.09	4,890.41	9,626.16	10,594.69	4,890.41	9,625.34
2	Net Profit/(Loss) for the period (Before tax and Exceptional items)	2,011.79	1,032.66	4,331.88	2,011.79	1,032.66	4,457.60
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,011.79	1,032.66	4,331.88	2,011.79	1,032.66	4,457.60
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,498.94	782.66	3,153.99	1,498.94	782.66	3,279.71
5	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	1,498.94	782.66	3,153.99	1,498.94	782.66	3,279.71
6	Paid-up Equity Share Capital	856.44	856.44	856.44	856.44	856.44	856.44
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in Balance-sheet of previous year)	-	-	24,319.88	-	-	24,310.98
8	Earnings Per Share in Rupees (of ₹ 10/- each) Basic and Diluted (not annualised)	17.50	9.14	36.83	17.50	9.14	38.29

NOTE:
1. The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2021 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended on 30th June, 2021 Financial Results are available on the BSE Limited website (www.bseindia.com) and on Companies website (www.mangalamorganics.com).

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Kamalkumar Dujodwala
Chairman
(DIN 00546281)

Place : Mumbai
Date : 20th July, 2021



Business Standard
WHAT'S ON PAPER MATTERS.

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

